



LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office : Trade World, 'C' Wing, 16th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013.
Tel: 91-22-6291 8111 Fax 91-22-6291 8260 email : infoengg@lloyds.in, website: www.lloydsengg.in CIN : L28900MH1994PLC081235

PRRG/LSIL/NSEL/2020/22

25.01.2020

The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051

Dear Sirs/Madam,

Sub: Publication of Standalone Unaudited Financial Results for 3rd Quarter Ended on 31st December, 2019

Ref: Symbol: LSIL – Series: BE

Pursuant to Regulation 29(1) (a) and 47 (1) (a) of Chapter IV of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we have pleasure to furnish herewith the scanned copies of the Newspaper Advertisement of the Standalone Unaudited Financial Results for the 3rd Quarter Ended on 31st December, 2019 published in Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspapers on 25.01.2020.

The said advertisements have also been uploaded on the website of the company www.lloydsengg.in

Kindly take note of the same and acknowledge the receipt.

Thanking you,


Yours faithfully,

For Lloyds Steels Industries Limited

**P.R. Ravi Ganesan
CFO & Company Secretary**



Encl: A/a.



LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office : Trade World, 'C' Wing, 16th Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013.
Tel: 91-22-6291 8111 Fax 91-22-6291 8260 email : infoengg@lloyds.in, website: www.lloydsengg.in CIN : L28900MH1994PLC081235

PRRG/LSIL/BSEL/2020/21

25.01.2020

The Deputy General Manager,
Department of Corporate Services,
The Bombay Stock Exchange Limited,
27th Floor, P.J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400 001

Dear Sir/Madam,

Sub: Publication of Standalone Unaudited Financial Results for 3rd Quarter Ended on 31st December, 2019

Ref: Scrip Code: 539992


Pursuant to Regulation 29(1) (a) and 47 (1) (a) of Chapter IV of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we have pleasure to furnish herewith the scanned copies of the Newspaper Advertisement of the Standalone Unaudited Financial Results for the 3rd Quarter Ended on 31st December, 2019 published in Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspapers on 25.01.2020.

The said advertisements have also been uploaded on the website of the company www.lloydsengg.in

Kindly take note of the same and acknowledge the receipt.

Thanking you,

Yours faithfully,
For Lloyds Steels Industries Limited


P.R. Ravi Ganesan
CFO & Company Secretary



Encl: A/a.

divall
neral
ies to
ntral
of the
king
of the
pecial
Extra
ld on
any to
from
ite of
ely to
nge of
pany
A-21
filing
to be
post of
by an
is/her
on to
dress
Floor,
0002
ite of
opy to
py of
its
dress
Point,
Surat
nited

Place : Mumbai
Date : January 24, 2020



Resorts (India) Limited
Sd/-
Nilesh Jain
Company Secretary

Lloydsteel

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Regd. Off. : PLOT NO. A 5/5, MIDC INDUSTRIAL AREA, MURBAD, DIST. THANE: 421401.
Phone no : +91-2524 22221/72 Fax : +91-2524 222273 E-mail : infoengg@lloyds.in
CIN : L28900MH1994PLC081235. Website : www.lloydsengg.in

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2019
(Rs. In Lakhs except per share data)

Sr. No	PARTICULARS	Quarter Ended (Unaudited)			Nine Months Ended (Unaudited)		Year Ended (Audited)
		December 31, 2019	September 30, 2019	December 31, 2018	December 31, 2019	December 31, 2018	March 31, 2019
1	Total Income from Operations (Net) for the period	4,319.71	1,572.50	3,894.19	9,390.11	7,857.49	10,775.45
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	59.96	50.68	64.54	260.59	307.11	315.93
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	59.96	50.68	64.54	260.59	307.11	315.93
4	Net Profit/(Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	59.96	50.68	64.54	260.59	307.11	315.93
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	55.36	46.07	62.65	246.78	301.42	269.08
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Re.1/- per share)	89,96,98,382	89,96,98,382	89,96,98,382	89,96,98,382	89,96,98,382	89,96,98,382
7	Basic & Diluted Earnings per Share (not annualized) (in Rs)	0.01	0.01	0.01	0.03	0.03	0.03

Note:-
1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Website of the BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and also on the Companies Website at www.lloydsengg.in
2 The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board Of Directors of the Company at their meeting held on January 24, 2020.
3 Previous period figures have been regrouped / reclassified wherever necessary.

For Lloyds Steels Industries Limited
Sd/-
Ashok Tandon
Managing Director
DIN: 00028301

Place: Mumbai
Date: January 24, 2020

V.R. Woodart Limited

Regd. Off. : 106, Shiv Smriti Chambers 49-A, Dr Annie Besant Road Mumbai - 400018.
CIN No. L51909MH1989PLC138292, Website: www.vrwoodart.com
E-mail : investors@vrwoodart.com, Tel.: 022-43514444

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2019
(Rs. In Lacs except EPS data)

Particulars	Quarter Ended Dec 31, 2019	Nine months Ended Dec 31, 2019	Quarter Ended Dec 31, 2018
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income from Operations	-	-	-
Net profit/ (loss) for the period (before Tax and Exceptional item)	(2.76)	(7.24)	(1.87)
Net profit/ (loss) for the period before Tax (After Exceptional item)	(2.76)	(7.24)	(1.87)
Net profit/ (loss) for the period after Tax and Exceptional item)	(2.76)	(9.14)	(1.87)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2.76)	(9.14)	(1.87)
Equity Share Capital (face value ₹10/- per share)	1,489.18	1,489.18	1,489.18
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
Earnings Per Share (before and after extraordinary items) (of Rs. 10/- each)			
Basic :	(0.02)	(0.06)	(0.01)
Diluted :	(0.02)	(0.06)	(0.01)

Notes:
1. The above results as reviewed and recommended for adoption by the Audit Committee were approved by the Board of Directors at its meeting held on January 23, 2020.
2. The above is an extract of detailed format of Quarterly Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the BSE Limited website (www.bseindia.com) where the shares of the Company are listed and on the website of the Company (www.vrwoodart.com)

Place : Mumbai
Date : January 23, 2020

By Order of the Board
For V.R. Woodart Limited
Sd/-
Divya Pai
Director

the prime minister's im
Iran.
India was the opposite. An inspirat
afford to follow. Not even Putin's Russia
tarian, political economy that anyone
India, but it wasn't settling an example
engines of global growth. China kept
ally more stable by the year, and its
this chaotic country that becomes so
sively and that further enhanced Bran
India's economy grew in the post-19
Balkans to West Asia to pockets in Afr
other countries and regions to do prec

— and therefore not trying to do too much in the Budget.
There is a time for atonement, and for lowering one's expectations of the economy
that the fiscal sins of the past are already extracting their price in different ways.
argued that a counter-cyclical fiscal policy points to opening the tap, the reality is
level of borrowing might do to interest rates, which too are high. While it could be
level of debt in relation to GDP (too high and climbing higher), and what a higher
seen against this backdrop. It should also be viewed from the perspective of the
discipline in its Budget for 2020-21, or forget the deficit and open the tap, should be
The debate about whether the government should stick to a modicum of fiscal
ter by 15 per cent, while the rest of the economy was growing at barely 3 per cent.
Economic Outlook. The result was that the government sector grew in the last quar